

शासकीय निवासस्थानामध्ये राहणाऱ्या  
कर्मचाऱ्यांकडून वसूल करावयाचे अनुज्ञप्ती  
शुल्क (लायसेन्स फी)

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक घभाव-२०००/प्र.क्र. ९७/सेवा-५

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १६ जानेवारी, २००१.

परिपत्रक

शासन निर्णय क्रमांक घभाव १४८९/४०/सेवा-५ दिनांक ३० डिसेंबर १९९१ अन्वये मुंबई नागरी सेवा नियम १९५९ खंड १ मधील नियम ८४९ (बी) च्या तरतूदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनानुरूप निवासस्थानाच्या पात्रतेचा विचार न करता प्रत्यक्षात ताब्यात असलेल्या निवासस्थानाच्या प्रकारासाठी अनुज्ञप्ती शुल्काची वसूली सध्या केली जात आहे. दिनांक १ जानेवारी १९९६ पासून अंमलात आलेल्या सुधारीत वेतनश्रेणीच्या संदर्भात अनुज्ञप्ती शुल्काचे दर निश्चित करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे. या संदर्भातील अंतिम आदेश निर्गमित होईपर्यंत अनुज्ञप्ती शुल्काची वसूली सुधारीत वेतनश्रेणीमध्ये वेतन घेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणत्या दराने करावी यासंबंधी शासनाकडे विचारणा करण्यात येत आहे. शासन असा आदेश देत आहे की अनुज्ञप्ती शुल्काचे अंतिम दर निश्चित होईपर्यंत या शुल्काची वसूली विद्यमान तरतूदीनुसार सध्याच्याच दराने करण्यात यावी. परंतु त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे १ जानेवारी १९९६ च्या असुधारीत वेतनश्रेणीतील मूळ वेतन लक्षात घेण्यात यावे. अनुज्ञप्ती शुल्काचे अंतिम दर निश्चित झाल्यानंतर जर काही थकबाकी निघाली तर ती त्यानुसार नंतर वसूल करण्यात यावी. याबद्दलचे आदेश सुधारीत वेतनश्रेणीच्या संदर्भात अनुज्ञप्ती कोणत्या दराने करावी या आदेशांबरोबर देण्यात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

चं.स. केंगाळे

शासनाचे अवर सचिव.

(कृ. गा. प.)

प्रती

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.  
 महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.  
 महा लेखापाल-१ (लेखापरिक्षा), महाराष्ट्र, मुंबई.  
 महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.  
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.  
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.  
 राज्यपालांचे सचिव,  
 मुख्यमंत्र्यांचे सचिव,  
 सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,  
 मंत्रालयीन सर्व विभाग.  
 सर्व विभागीय आयुक्त.  
 मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,  
 प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,  
 प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,  
 सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
 सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.  
 प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.  
 सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग),  
 खोली क्रमांक २६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली.  
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.  
 मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई.  
 उपमुख्यलेखापरीक्षक, स्थानिकनिधी हिशोब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती,  
 जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.  
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,  
 सर्व जिल्हा कोषागारे अधिकारी,  
 वित्त विभागातकील सर्व कार्यासने  
 निवड फाईल, वित्त विभाग-सेवा-५.